ELCID INVESTMENTS LIMITED

CIN: L65990MH1981PLC025770

Registered office: 414 Shah Nahar (Worli) Ind Estate Wing Dr E Moses Rd Worli Mumbai - 400018

Tel: 022-66625602 Fax: 022-66625605 E-mail: vakilgroup@gmail.com website: www.elcidinvestments.com

Date: May 02, 2024

To,

The Manager, Department of Corporate Services,

BSE Limited,

Phiroze Jeejeebhoy Towers, 25th Floor, Dalal Street, Fort, Mumbai – 400001

BSE Scrip Code: 503681

Dear Sir/ Madam

Subject: Newspaper Publication regarding Notice of Postal Ballot.

In terms of Regulations 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, please find the enclosed copies of the newspaper advertisement published on May 01, 2024 in 'Business Standard', English newspapers and in 'Mumbai Lakshadeep' Marathi newspaper regarding publication of Postal Ballot Notice for appointment of Mr. Kartikeya Kaji as an Independent Director of the Company.

The above information is also available on the website of the Company at www.elcidinvestments.com


Kindly take the same on your records.

Thanking you.

Yours faithfully,
For ELCID INVESTMENTS LIMITED

Ayush Dolani Company Sceretary & Compliance Officer

Encl.: as above





ELCID INVESTMENTS LIMITED

CIN: L65990MH1981PLC025770

Registered Office: 414, Shah Nahar (Worli) Industrial Estate, B-Wing, Dr. E. Moses Road, Worli, Mumbai - 400 018. Tel. No.: 022-6662 5602 E-mail: vakilgroup@gmail.com website: www.elcidinvestments.com

POSTAL BALLOT NOTICE

Members of Elcid Investments Limited (the "Company") are hereby informed that pursuant to Sections 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 "Companies Act") read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Management Rules"), General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2021 dated December 8, 2021 and 3/2022 dated May 5, 2022, 11/2022 dated December 28, 2022 and General Circular No. 09/2023 dated 25th September , 2023 and other relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("**MCA** Circulars"), (including any statutory modification(s), amendment(s), variation(s) or re-enactment(s) thereof for the time being in force, and as amended from time to time) and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and other applicable laws, and as may be enacted hereinafter, the Company seeks approval of the members by way of a special resolution for the below mentioned resolution as set out in the postal ballot notice March 21, 2024 ("Notice"), by electronic means (remote e-voting).

Item No.	Description of the Resolution
1	Special Resolution: Appointment of Mr. Kartikeya Dhruv Kaji {DIN: 07641723) as an Independent Director of the Company.

Any capitalized term used herein but not defined shall have the same meaning assigned to it in the Notice.

As permitted under the MCA Circulars, the Company on Tuesday, April 30, 2024, has sent the Notice in electronic form only, to all the members whose e-mail addresses are registered with the Company or with the depositories/depository participant(s) or with the Company's Registrar and Share Transfer Agent i.e., Link Intime India Private Limited ("Link Intime"), and whose names appear in the register of members/ list of beneficial owners received from the National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited ("CDSL") as on, Friday, April 26 2024, being the cut-off date ("Cut-off Date"). Any member who did not receive the Notice may either send an email to vakilgroup@gmail.com or write to rnt.helpdesk@linkintime.co.in.

The Notice is available on the websites of the Company (www.elcidinvestments.com), CDSL www.evotingindia.com) and will also be available on the website of BSE (www.bseindia.com). As permitted under the MCA Circulars, the Company has sent the Notice electronically and will not be sending hard copy of the Notice along with postal ballot form and postage prepaid self-addressed business reply envelope to the members whose email address are not registered. Assent or dissent of the members on the resolution mentioned in the Notice would only be taken through the remote evoting as per the MCA Circulars.

To facilitate members to receive the Notice electronically and cast their vote electronically. members who have not registered their e-mail addresses with the Company can now register the same by sending an e-mail at rnt.helpdesk@linkintime.co.in or at vakilgroup@gmail.com. Members holding shares in demat form are requested to register their e-mail addresses with their respective depository participant(s) only.

Pursuant to the provisions of Sections 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act read with Rules 20 and 22 of the Management Rules, Regulation 44 of the SEBI (LODR) regulations, MCA Circulars, and any other applicable provisions, if any, the Company has extended remote e-voting facility to enable the members to cast their votes electronically through the remote e-voting services provided by CDSL. The voting through remote e-voting will commence from Wednesday, May 01, 2024 at 9:00 am (IST) and will end on Thursday, May 30, 2024 at 5:00 pm (IST). The e-voting facility shall be disabled thereafter. All members are requested to cast their votes only through remote e-voting as per the procedure provided in the Notice. Once the vote on the resolution is cast by a member, he or she will not be allowed to change it subsequently. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr Rakesh Dalvi, Manager, CDSL, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43

The voting rights of the members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on Cut-off Date i.e., **April 26, 2024.** A person who is not a member as on the Cut-Off Date should treat the Notice for information purposes only.

The Board has appointed Mrs Ruchi Kotak (FCS: 9155), Proprietor, Ruchi Kotak & Associates, Company Secretaries, as the scrutinizer for conducting the remote e-voting process in a fair and transparent manner ("Scrutinizer").

Upon completion of the scrutiny of the votes cast in a fair and transparent manner, the Scrutinizer will submit its report to the Chairman & Company Secretary of the Company, or any person duly authorized by him. The Chairman or any director or any other person authorized by the Chairman shall declare the results of the postal ballot as per the statutory timelines. The results of the postal ballot will be announced within 2 (two) working days of conclusion of the voting through postal ballot process. The results along with the Scrutinizer's report will also be posted on websites of the Company i.e. www.elcidinvestments.com, and CDSL i.e., www.evotingindia.com and will also be available on the website of BSE i.e., www.bseindia.com The Company will also display the results at its registered office. The resolution, if passed by the requisite majority, shall be deemed to have been passed on the last date specified for remote e-voting i.e., May 30, 2024.

Any query in relation to the resolution proposed to be passed by postal ballot may be addressed to the Company Secretary of the Company at vakilgroup@gmail.com

Place: Mumbai

Date: 30th April, 2024

By order of the Board For Elcid Investments Limited Ayush Dolani Company Secretary & Compliance Officer

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Bhandari Co-op. Bank Building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (W), Mumbai-400028 No.DDR-4/Mum./deemed conveyance/Notice/1102/2024 Date: 29/04/2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice Application No. 90 of 2024

Sai Srushti Co-op. Hsg. Society Ltd., Plot No. 296 (pt), 293 (pt), Old Final Plot No. 507, New Final Plot No. 515, T.P.S. No. III situated at Linking Road, Borivali (W), Mumbai - 400092 Applicant, Versus, 1. Smt. Sakhubai Laxman Bhandari, 2nd Floor, Sakhi Villa, Shimpo Road, Shimpoli Village, Near Shimpoli Play Ground, Borivali (W), Mumbai - 400092, 2. Mr Pandharinath Laxman Bhandari, 2nd Floor, Sakhi Villa, Shimpoli Road, Shimpoli Village, Ne. Shimpoli Play Ground, Borivali (W), Mumbai - 400092, 3. Mr. Pandurang Laman Bhandari, 2 Floor, Sakhi Villa, Shimpoli Road, Shimpoli Village, Near Shimpoli Play Ground, Borivali (W) Mumbai - 400092, **4. Smt. Jijabai Jagannath Bhandari**, 2nd Floor, Sakhi Villa, Shimpoli Road Shimpoli Village, Near Shimpoli Play Ground, Borivali (W), Mumbai - 400092, **5**. Smt. Bharati Trimbak Bhandari, 2nd Floor, Sakhi Villa, Shimpoli Road, Shimpoli Village, Near Shimpoli Play Ground, Borivali (W), Mumbai - 400092, 6. Smt. Archana @ Sulochana Ashok Mahulkar, 2 loor, Sakhi Villa, Shimpoli Road, Shimpoli Village, Near Shimpoli Play Ground, Borivali (W) Mumbai - 400092, 7. M/s. Dhanlaxmi Construction, Through its Partners Mr. Panduran Laxman Bhandari & Mr. Nitin Pandurang Bhandari, Flat No. 109 & 209, Wing C, Sai Shrusht CHSL, Old Final Plot No. 507, New Final Plot No. 515, T.P.S. No. III, Situated at Linking Road Borivali (W), Mumbai - 400092.....Opponents, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

Claimed Area

Unilateral conveyance of land and building admeasuring about 1826.10 Sq. Meters, bearing Plot No. 296 (pt), 293 (pt)., Old Final Plot No. 507, New Final Plot No. 515, TPS No. III in the Revenue Village Borivali, Taluka Borivali situated at Linking Road, Borivali (W), Mumbai - 400092 ir Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban in fayour of th

The hearing in the above case has been fixed on 14/05/2024 at 02:00 p.m.



Description of the Property :-

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)

Bhandari Co-op.Bank building, 2nd floor, P.L. kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028

No.DDR-4/Mum./Deemed Conveyance/Notice/1104/2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 **PUBLIC NOTICE**

Application No. 91 of 2024 BHOOMI GOKUL CO-OP HOUSING SOCIETY LTD., Bhoomi Gokul, Behind Dindoshi Bus Depot, Gokuldham, Yashodham North, Off. Gen. A. K. Vaidya Marg, Malad (E), Mumbai-400097 Applicant Versus, 1. M/S. A. B Developers, CTS No. 156A/1 (pt), Behind Dindoshi Bus Depot, Yashodham North, Malad (E), Mumbai - 400097 2. M/S. KARMARKAR ASSOCIATES, A Partnership Firm, Having its office at Dindoshi, Goregaon (E), Mumbai-400063 3. SHRI RAGHUNATH GOPAL KARMARKAR, Land Owner, C/o. Karmarkar Associates, Dindoshi, Goregaon (E), Mumbai - 400063 4 M/S. CONWOOE CONSTRUCTION AND DEVELOPERS PVT. LTD, (Formerly known as Aditya Construction & Developers Pvt. Ltd.) Dynamix House, Yashodham, Gen. A. K. Vaidya Marg Goregaon (E), Mumbai - 400063 5. Dheeraj Uphaar Co-Operative Housing Society Ltd.) 400063 4. M/S. CONWOOD Goregaon (E), Mumbaí - 400063 5. Dheeraj Uphaar Co-Operative Housing Society Ltd, Gokuldham, Yashodham North, Off. Gen. A. K. Vaidya Marg, Malad (E), Mumbai - 400097 6. Gen. A. K. Vaidya Marg, Malad (E), Mumbai - 400097 7. Megh Malhar Co-Operative Housing Society Ltd, Gokuldham, Yashodham North, Off. Gen. A. K. Vaidya Marg, Malad (E), Mumbai - 400097 8. Megh Dhara Co-Operative Housing Society Ltd, Gokuldham, Yashodham North, Off. Gen. A. K. Vaidya Marg, Malad (E), Mumbai - 400097 9. Sankalp Siddhi Co-Operative Housing Society Ltd, Gokuldham, Yashodham North, Off. Gen. A. K. Vaidya Marg, Malad (E), Mumbai - 400097 10. Vaibhav Co-Operative Housing Society Ltd, Gokuldham, Yashodham North, Off. Gen. A. K. Vaidya Marg, Malad (E), Mumbai - 400097 10. Vaibhav Co-Operative Housing Society Ltd, Gokuldham, Yashodham North, Off. Gen. A. K. Vaidya Marg, Malad (E), Mumbai - 400097 10. Vaibhav Co-Operative Housing Society Ltd, Gokuldham, Yashodham North, Off. Gen. A. K. Vaidya Marg, Malad (E), Mumbai - 400097 10. Vaibhav Co-Operative Housing Society Ltd, Global Marg, Malad (E), Mumbai - 400097 10. Vaibhav Go-Operative Housing Society Ltd, Global Marg, Malad (E), Mumbai - 400097 10. Vaibhav Go-Operative Housing Society Ltd, Global Marg, Malad (E), Mumbai - 400097 10. Vaibhav Go-Operative Housing Society Ltd, Global Marg, Malad (E), Mumbai - 400097 10. Vaibhav Go-Operative Housing Society Ltd, Global Marg, Malad (E), Mumbai - 400097 10. Vaibhav Go-Operative Housing Society Ltd, Global Marg, Malad (E), Mumbai - 400097 10. Vaibhav Go-Operative Housing Society Ltd, Global Marg, Malad (E), Mumbai - 400097 10. Vaibhav Go-Operative Housing Society Ltd, Global Marg, Malad (E), Mumbai - 400097 10. Vaibhav Go-Operative Housing Society Ltd, Global Marg, Malad (E), Mumbai - 400097 10. Marghay Marg, Malad (E), Mumbai - 400097 10. Vaibhav Go-Operative Malad (E), Mumbai - 400097 10. Marghay Marg, Malad (E), Oskuldham, Yashodham North, Off. Gen. A. K. Vaidya Marg, Malad (E), Mumbai - 40009'
Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken

Description of the Property:

Claimed Area

Unilateral Conveyance of the Plot of land admeasuring about 3317.54 sq. mtrs. (out of the total area of plot in the layout admeasuring about 14927.98 (proportionate rights in Balance Plot Area) Along with 651.23 sq. mtrs. Out of 2930.33 sq. mtrs. (proportionate rights in R.G. area) and 372.73 sq. mtrs. Out of 1677.19 sq. mtrs. (i.e. Proportionate rights in Internal Road area) aggregate total 3317.54 + 651.23 + 372.73 = 4341.50 sq. mtrs. Plus proportionate rights in Road Set back Area admeasuring 133.16 sq. mtrs. (out of 599.20 sq. mtrs.) as specifically set out physical survey report of the registered Architect dated 27.11.2023 out of the total plot area of 19535.5 sq. mtrs. (net plot area of 14927.98 sq. mtrs.) along with the building standing on the plot of land bearing CTS Nos. 156/A/1 situate, lying and being at Village Dindoshi, Taluka Borivali in Mumbai Suburban District in favour of the Applicant

The hearing in the above case has been fixed on 14/05/2024 at 2.00 p.m.



District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority,

U/s 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963. Mhada Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400051

No.DDR-3/Mum./ Deemed Conveyance/Notice/1347/2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats

(Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice Application No. 33 of 2023

William Apartment Co-operative Housing Society Limited, Yashwant Nagar Vakola, Santacruz (East), Mumbai- 400 0055.Applicant versus 1. M/S Nanda Enterprises, Through its Partner Mr. Chandrakant G. Rane, Having office a A/2, Rane Sadan, Natwar Nagar Road, Jogeshari (E), Mumbai- 400 060. 2. Rony William D'souza 3. Ms. Jessy Anal Remedes 4. Ms. Ruby Agnelo D'souza 5. Ms Mary S. Coutinho (Deleted) 5(a) Ms. Helen S. Coutinho 5(b) Mr. Minto S. Coutinho 5(c) Ms. Ruby S. Coutinho 6. Ms. Marzine Vasant Mungekar 7. Ms. Olga Milan Rodriques (Deletet) 7(a) Mr. Louiza Rodriques 7(b) Mr. Robir Rodriques 7 (c) Ms Joel Rodriques 8. Mr. Nelson Willian D'souza (deleted) 9. Ms. Meggie Kishore Salunke 10. Ms. Rose Mary Vincent D'mello 11. Mr Mr. Dickson D'souza (Deleted) 11(a) Smt. Carolina Dickson S'souza 11(b Mr.Hansie D. D'souza 12. Ms. Sharmila D'Souza (Deleted) 12(a) Mr. Steven V Corriea 12. (b) Mr. Sean S. Corriea, Address of Respondent No. 2 to 11, William D'Souza Chawl, Yashwant Nagar, Vakola, Santacrus (E), Mumbai- 400 055 AND C/o C.A. Mr. Chandrashekhar G. Rane, Having office at A/2, Rane Sadan, Natwar Nagar Road, Jogeshari (E), Mumbai- 400 060. 13. A.H. Wadia, A.H. Wadia Road, Kurla West, Mumbai 400 070 14. William Arcade SRA CHS Ltd., Yashwant Nagar, Vakola, Santacruz (East), Mumbai - 400 055.Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall he presumed that nobody has any objection to this regard and further action will be

Description of the Property, :-

Claimed Area

Competent Authority be pleased to grant Certificate that the Applicant is entitled to have an unilateral deemed conveyance of suit premises i.e. plot of land admeasuring area 472.53 square meters out of total area 1015 square meters on C.T.S. No. 3156, 3156/1 to 16, 3196, 3196/1 to 4, 3197, 3197/1 to 7, 3199 at village Kolekalyan Mumbai suburban along with known as William Apartment CHS Ltd., within the Jurisdiction of Competent Authority

The hearing is fixed on 13/05/2024 at 3.00 p.m.

Seal

(Rajendra Veer) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) **Competent Authority,** U/s 5A of the MOFA, 1963.

Sd/-

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Bhandari Co-op. Bank Building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (W), Mumbai-400028

No.DDR-4/Mum./deemed conveyance/Notice/1096/2024 Date: 29/04/2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 **Public Notice**

Application No. 88 of 2024

New Shivdarshan CHS Ltd., Having address at Survey No. 281, Hissa No. 1/A, CTS No. 712/1 4, Radhabai Mhatre Road, Dahisar (W), Mumbai - 400068 Applicant, Versus, 1. M/s. Sona Construction, Through its Proprietor Mr. Anil Sawant, Having address at Sawant House Fonseca Wadi, Gavand Road, Off Laxman Mhatre Road, Shanti Ghan Hospital, Dahisar (W) Mumbai - 400068 AND, 201, 2nd floor, Shree Satyam Apt., Raghunath Mhatre Road, Near Dahisar Bridge, Dahisar (W), Mumbai - 400068 **2. Smt. Sulochana Kesarinath Dandekar 3. Shantaram** Kesarinath Dandekar 4. Ravindranath Kesarinath Dandekar 5. Shri. Sadanand Sitaran Patil 6. Chandrashekhar Singh 7. Suryanarayan Singh 8. Ramchandra Krishnaji Chavan Opponent Nos. 2 to 8 being the landowners, As per property card and agreement for sale executed Between flat purchaser and developer Having last known address at Survey No. 281, Hissa No 1/A, CTS No. 712/1 to 4, Radhabai Mhatre Road, Dahisar (W), Mumbai - 400068.....**Opponents** and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. Description of the Property :-

Claimed Area

Unilateral conveyance for the Applicant Society for deemed conveyance of land admeasuring 239,80 sq. mtrs, comprising total of 149.10 sq. mtrs, area from CTS bearing No. 712, 13.30 sq. mtrs, from CTS bearing No. 712/1, 17.20 sq. mtrs., from CTS bearing No. 712/2, 29.20 sq. mtrs., from CTS bearing No. 712/3 & 31.00 sq. mtrs., from CTS bearing No. 712/4, in the Revenue Village Dahisar, Taluka - Borivali, City Survey Office Borivali, alongwith the building standing thereon namely New Shivdarshan" Co-operative Housing Society Ltd., situated at Survey No. 281, Hissa No. 1/A, CTS No. 712/1 to 4, Radhabai Mhatre Road, Dahisar (W), Mumbai - 400068; Mumbai Suburban District within the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban in favour of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed on 14/05/2024 at 02:00 p.m.



Sd/-District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Bhandari Co-op. Bank Building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (W), Mumbai-400028 No.DDR-4/Mum./deemed conveyance/Notice/1092/2024 Date: 29/04/2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of

construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 **Public Notice**

Application No. 86 of 2024

Royal Tower Co-Op. Housing Society Ltd., Survey No. 158, I C Colony Road, Borivali (W), Mumbai - 400 103 Applicant, Versus, 1. M/S. Rajesh Builders, Sakesaria Chambers, Magindas Master Road, Fort, Mumbai - 400 023 2. M/S. Andrades & Associate, 1, Brahma Society, Kama Lane, Ghatkopar, Mumbai - 400 086 3. Margaret Stella alias Brahma Society, Kama Lane, Ghatkopar, Mumbai - 400 086 3. Margaret Stella alias Margaret Stella Ferreira 4. Heriman Ancel alias Hermon Ancel Ferreira 5. Stenly Elias Kini alias Kinny 6. Sisiliya Elias Kini alias Kinny 7. Thomas Elias Kini alias Kinny 8. Wilima John Kini alias Kinny 9. Tyson Sutari 10. Tulip Sutari 11. Loreta D'souza 12. Teena D'souza 13. Melvin D'souza 14. Donald Saiman Kini alias Kinny 15. Juli Baptista Kini alias Kinny 16. Victor Baptista Kini alias Kinny 17. Deral Baptista Kini alias Kinny 18. Arnold Baptista Kini alias Kinny 19. Anita Charlis Trinidad 20. Adna Anorico D'souza 21. Jaclin Agranelo Dias 22. Maria P. C. Theriza Mendonca 23. Vincent Joseph Perreira 24. Yashoda Damodar Patil 25. Prabhakar Damodar Patil 26. Ramas Realty Partner Rajesh Manuprasad Trivedi 27. Elias Sabestian Kini alias Kinny, Last known Address of Opponent Nos. 3 to 27, Survey No. 158, Village Eksar, I C Colony Road, Borivali (W), Mumbai - 400 103 28. Additional Collectore of Competent Authority (Urban Land Ceiling), 5th Floor, Administrative Building, Near Chetna Collage, Bandra (E), Mumbai - 400 051....Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. egard and further action will be taken accordingly. Description of the Property :-

Claimed Area

Unilateral conveyance of the Plot of land bearing Survey No. 158, Hissa No. 1 & 6, CTS No. 1280, Survey No. 158, Hissa No. 7 & 9, CTS No. 1279, Survey No. 158, Hissa No. 2, CTS No. 1281, Survey No. 158, Hissa No. 10, CTS No. 1281, Survey No. 158, Hissa No. 10, CTS No. 1300, Survey No. 158, Hissa No. 11, CTS No. 1299, Survey No. 158, Hissa No. 4, CTS No. 1297, Survey No. 158, Hissa No. 3. CTS No. 1282. Survey No. 158. Hissa No. 8. CTS No. 1298 now New CTS No. 1271/C area admeasuring 5208.57 out of 10526.10 square meters of Village Eksar, Taluka Borivali, Mumbai Suburban District along with building "Royal Tower" to Royal Tower Co-Op. Housing Society Ltd., situated at I. C. Colony, Borivali (West), Mumbai - 400 103 in favour of the Applicant Society

The hearing in the above address case has been fixed on 14/05/2024 at 02:00 p.m.



District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Bhandari Co-op. Bank Building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (W), Mumbai-400028. No.DDR-4/Mum./deemed conveyance/Notice/1094/2024 Date: 29/04/2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice Application No. 87 of 2024

Shraddha B & C Co-op. Hsg. Society Ltd., Shraddha Complex, Asha Nagar, W. E. Highway, Kandivali (E), Mumbai - 400101, Applicant, Versus, 1. Epiphamus Joseph Pereira, 2. Dennis

rancis Pereira, 3. Dorothy Mary Pereira, 4. Mary Charistablle Syed, 5. Eustace Anthony Pereira, 6. T. M. Rebello, 7. Hector Polly Fonseca, 8. Nally Esperance Fonseca, 9. Alice Monica Maisier Rebello, 10. Rose Rumalda Gonsalves, 11. Ketty Polly D'souza, 12. M/S. Deenbhandhu Associates, 13. M/S. H.O.M.E. Pvt. Ltd., Asha House, Plot No. 808 - C, Dr. B. A. Road, Dada T., Dadar (E), Mumbai - 400014, **14. M/S. Shaileen Construction Pvt. Ltd.**, Address of 1 to 12 to 14 is CTS No. 650/A, 649/A, S. No. 22, Hissa No. 13, S. No. 64, Hissa No. 5, Shraddha Complex. Asha Nagar, W. E. Highway, Kandivali (E), Mumbai - 400101, **15. M/s. Dimple Construction. Through its Proprietor**, 802,. Dimple Heights, Asha Nagar, W. E. Highway, Kandivali (E), Mumbai 400101, 16. Asha CHSL, Through its Chairman/Secretary, Building No. 2, Shraddha Complex, sha Nagar, W. E. Highway, Kandivali (E), Mumbai - 400101, 17. Shraddha Building No. 3 CHSL, Through its Chairman/Secretary, Building No. 3, Shraddha Complex, Asha Nagar, W. E. lighway, Kandivali (E), Mumbai - 400101, 18. A) Mr. Dave Row House No. 1, B) Mr. Paliwal Row House No. 2, C) Mr. Masurkar Row House No. 3, Building No. 4, Shraddha Complex Asha Nagar, W. E. Highway, Kandivali (E), Mumbai - 400101, 19. Shraddha Building No. 5 CHSL, Through its Chairman/Secretary, Building No. 5, Shraddha Complex, Asha Nagar, W. E. Highway, Kandivali (E), Mumbai - 400101, **20. Shraddha Tower CHSL, Through its Chairman** highway, Kaidwa (E), Williada - 40011, 20. Shaddha Cheeretary, Building No. 6, Shraddha Complex, Asha Nagar, W. E. Highway, Kandivali (E), Mumba 400101, 21. Unit of Kothari Health Care Pvt. Ltd. (Vansh Hospital), Building No. 7, Shraddha Complex, Asha Nagar, W. E. Highway, Kandivali (E), Mumbai - 400101, 22. Additional Collector, Competent Authority (ULC) Mumbai Suburban District, New Administrative Building, Near Chetana College, Bandra (E), Mumbai - 400051, 23. Satsang Bungalow, Wing C, Shraddha Complex, Asha Nagar, W. E. Highway, Kandivali (E), Mumbai - 400101.....Opponents, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any bjection in this regard and further action will be taken accordingly. Description of the Property :-

Claimed Area

Unilateral Conveyance of its land admeasuring 2433.72 Sq. Meters and proportionate Rights in R. G. Area, admeasuring 429.48 Sq. Meters aggregate total 2863.20 Sq. Meters from CTS bearing No. 649/A corresponding to Survey No. 22, Hissa No. 13 & 650/A corresponding to Survey No. 64 No. 649/A corresponding to Survey No. 22, Hissa No. 13 & 650/A corresponding to Survey No. 64 Hissa No. 5 out of total land admeasuring 8660 Sq. Meters along with the access from 90 ft Road and proportionate undivided share of Internal Roads, Access Roads and all other common properties, facilities, amenities in CTS No. 649/A & B, 650/A & B, 659/A & B, 661/A to C, 665/A to C, 665/A to C, 669, 674, 677, 727/A also 284.15 Sq. Meters; out of 1205.90 Sq. Meters proportionate rights in D. P. Road as per Approved Plan, alongwith the building standing thereon namely "Shraddha B & C Co-op. Hsg. Soc. Ltd." Situated at Shraddha Complex, Asha Nagar, W. E. Highway, Kandivali (E), Mumbai - 400101., in the Revenue Village - Poisar, Taluka Borivali and City Survey Office - Goregaon, Mumbai Suburban District within the Registration District and Sub - District of Mumbai City and Mumbai Suburban, in favour of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed on 14/05/2024 at 02:00 p.m.



District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.



नमुना आयएनसी-२६

(कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता वत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात

केंद्र शासन (क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र) यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३(४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३०(६)(अ) प्रकरणात

राऊ पिथमपुर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांचे नोंदणीकृत कार्यालय: ८, १ला मजला, स्टील यार्ड, संत तुकाराम मार्ग, आर्यन मार्केट, मस्जिद बंदर (पूर्व) प्रिन्सेस डॉक, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४००००९.

....अर्जदार कंपनी

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

LARSEN AND TOUBRO LTD

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the

Any person who has any claim with respect to the said shares should write to our registrar, KFir

Technologies Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad-

150

150

300

500032 within one month of this date else the company will proceed to issue the duplicate certificate(s)

have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s).

Name of the Share Holder Certificate Nos. No of Shares Folio No

194303

12691

Mrudula Shirish Desai

Place: Mumbai,

B

मणे–४१०५०५.

FINSERV

मुदप्रमाणे प्रतिभूती ठेवली होती.

(कर्ज क : एच×क्यहएचएलपी०२०८८०५)

१) अजय मानिकलाल उदासी (कर्जदार)

२) मस्कान अजय उतासी (सह-कर्जदार)

) भारती इंदराज गायकवाड (कर्जदार).

) **भिमराज बालकृष्ण गोरे** (सह-कर्जदार)

कळवा, ठाणे, महाराष्ट्र-४००६०५

१) महेश दत्तात्रय वाबळे (कर्जदार)

लोची बारामती-४१३१०२.

) महेश शांताराम भोईर (कर्जदार)

२) स्मिता महेश भोईर (सह-कर्जदार)

) नामदेव ज्ञानदेव शिंदे (कर्जदार)

) राहुल लक्ष्मण साळवे (कर्जदार)

ाखा: कोल्हापूर

शाखा: नंदरबार

२) आरती रमेश खामकर (सह-कर्जदार)

। **सुलेशा नामदेव शिंदे** (सह-कर्जदा

गर रोड, तळेगाव, धामढेरे, पुणे, महाराष्ट्र-४१२२१६

ाखा: शिकारपूर

गखा: पुणे

कर्ज क्र.: एच५७३आरएलपी०१७६६९६)

) कविता महेश वाबळे (सह-कर्जदार)

शाखा: बारामती

ामगाव-४४४२०३

तराष्ट्र-४२३७०१.

ाखा: वैजापर

कर्ज खाते क्र./कर्जदार/सह-कर्जदार/

दोघाँचा पत्ता: वॉर्ड क्र.७, आठवडी बाझार, सिंधी कॉलनी, नंदूरा,

कर्ज क्र.: एच४७९ईसीएन०४०१५३५ व एच४७९एचएलपी०२८९९१३)

होघांचा पत्ता: ५०३१. गानगापर रोड. लक्ष्मी नगर. वैजापर. जि. औरंगाबाद.

(कर्ज क्र.: ४०५एचएसओ७४७६२३४९ व ४०५टीओएल७४७६३३९९)

१) ज्ञानेश्वर पी. पाटील (मयताचे कायदेशीर वारसार यांचे मार्फत) (कर्जदार)

ता: ई२, २०३, संघवी व्हॅली, पारसीकखारेगाव, अमृत समोर, आंग

. प्राचा पत्ता: फ्लॅट क्र.१, साई विहार अपार्टमेंट, जिल्हा पूणे, सूर्यनगरी

(कर्ज क्र.: ४झेड०आरएचबी६९३३८२५७ व ४झेड०आरएचटी७२४५५५१३)

वांचा पत्ता: फ्लॅट क्र.३०१, ३रा मजला, इमारत के, आनंदग्राम, पुणे

. प्राचा पत्ता: फ्लॅट क्र.००६, सी विंग, ५बी, जनारंजनी, नांदेड शहर

(कर्ज क्र.: एच४० २एचएचएल०७४३६१९ व एच४० २एचएलटी०७४९६०६)

घांचा पत्ता: फ्लॅट क्र.७०४, सान्वी मार्वल चाकण तळेगाव रोड, सेमक

. १ व २ चा पत्ता: गट क्र.९५०/१, ९५०/३४५, ओ विंग, फ्लॅट क्र.४०४.

पत्ताः प्लॉट क्र.५९५/४, कोल्हापूर् ॲक्सेलच्या मागे, मिऑल शिरोळीजवळ ता. हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर् -४१६१२२.

) चार्चा पत्ता: एच.क्र.६ए/बी, वाघोडा, ता. व जि. नंदरबार-४२५४१३.

ऱ्योग अपार्टमेंट, कसबा बावडा, कोल्हापूर-४१६००६.

वेली, सिंहगड रोड, नांदेड शहर, पुणे, महाराष्ट्र-४११०६८

कंपनीजवल, महालुंगे, राजगुरुनगर, महाराष्ट्र-४१०५०९.

कर्ज क्र.: ४२७जीटीएफ६६४८६९७५ व ४२७७

) आशि**ष पंचालिंग डोईजड** (सह-कर्जदार)

(कर्ज क्र.: एच४एम१आरएलपी०१९८३७०)

) अशोक धर्माजी अहिरे (सह-कर्जदार)

१) तेजस्विनी आशिष डोईजड (कर्जदार)

३) प्रोटेक इंडस्ट्रीज (सह-कर्जदार)

१) योगेश अशोक अहिरे (कर्जदार)

) योगेश साथियन कुमार (मयताचे का

) बाहिरुहीन निवासतीन श्रेग्व (कर्जतार)

) अदनान निझामुद्दीन शेख (सह-कर्जदार

जापूर, महाराष्ट्र-४२३७०१

Regd.Office: L&T House, N.M. Marg, Ballard Estate, Mumbai, Maharashtra - 400 001

en lost/misplaced and the holder(s)/purchaser(s) of the said Equity Shares

03840379

कॉर्पोरेट कार्यालय: सिरेब्रम आयटी पार्क बी२ इमारत, ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे,

Distinctive Nos

580954 - 581103

140400658 - 14040080

574500514 - 574500813

Mrudula Shirish Desai

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

प्लाझा, युनिट क्र.७०२, मरोळ मरोशी रोड, संकष्ठ पाडा वेल्फेअर सोसायटी, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००५९, भारत. १ला मजला, सी.आर

प्रतिभती /तारण स्थावर मालमत्ता अंमलबजावणी करावयाचे

<mark>बाली नमुद बिगरशेत जमिनीचे सर्व भाग व खंड:</mark> महालक्ष्मी कॉम्प्लेक्स, २र

मजला, दुकान क्र.०७, ०८, १९, २०, २१, नाझुल शीट क्र.०१, प्लॉट क्र.०२, मु. मौजे नंदुरा, ता. नंदुरा, जि. बुलढाणा-४४३४०४, खामगाव, महाराष्ट्र-४४४३२२ **पुर्वः** परिसर; पश्चिम: प्लॉट (मालमत्ता क्र.१३७ व १४०);

खाली नमद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: सीटीएस क्र.९६३. शीट क्र.१०५

क्षेत्र ११.१४ चौ.मी. (१२० चौ.फू.), मौजे वैजापूर, जिल्हा औरंगाबाद-

४२३७०१. **पुर्वः** गॅलेरी; **पश्चिमः** स्वस्तिक टॉकिज; उत्तर: दुकान क्र.३३;

दक्षिण: दकान क्र.३१. सीटीएस क्र.९६३. शीट क्र.१०५ व १०६. मिळकत

.२७८५/१ व २७८८, स्वस्तिक टॉवर, दुकान क्र.जी-३१, क्षेत्र ११.१४

चौ.मी. (१२० चौ.फू.), मौजे वैजापूर, जिल्हा औरंगाबाद-४२३७०१. **पुर्व**ः

कॉरिडॉर; **पश्चिम:** कंपाऊंडची भिंत आणि स्वस्तिक टॉकिज; उत्तर: दुका

खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र.२०३, २रा मजला.

इमारत क्र.ई२, संघवी व्हॅली, पारसीक नगर, मुंबई पुणे रोड, कळवा, ठाणे,

खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: गट क्र.७, प्लॉट क्र.४, चैतन्य

हाईटस्, विंग बी, तळमजला, दुकान क्र.०७, क्षेत्रफळ १७.१६ चौ.मी. व कार्पेट क्षेत्र, २८.०४ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, तळमजला, ए/पी माळेगाव बीके, ता.

ारामती जिल्हा पुणे, बारामती महाराष्ट्र–४१३११५. **पुर्व:** पा**र्किं**ग; **पश्चिम:** परत

सेट करा आणि कर्हावगज रोड; उत्तर: दुकान क्र.८; दक्षिण: दुकान क्र.६

<mark>खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड:</mark> फ्लॅट क्र.३०१, ३रा मजला, वे

विंग, आनंदग्राम सोसायटी, गट क्र.३४३०, हिस्सा क्र.२/१ ते २/३५, २/३९

ते २/४४, २/४५, २/४७, गाव तळेगाव, धामढेरे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. पुर्व: मोकळी जागा; पश्चिम: फ्लॅट क्र.३०२; उत्तर: फ्लॅट क्र.३०४; दक्षिण:

खा<mark>ली नमुद बिगरशेत जमिनीचे सर्व भाग व खंड:</mark> फ्लॅट क्र.सी-०६, १ बीएचके

खाली नमुद बिगरशेत जमिनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र.७०४, ७वा मजला

इमारत क्र.ए, सान्वी मार्वल, गट क्र.१६०, एच.क्र.१ व २, महालुंगे, पुणे-

<mark>खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड:</mark> फ्लॅट क्र.४०४, ४था मजला,

विंग सी, गृहयोग आर एस क्र.९५० १ २ (भाग) ३, ४, ५, ई वॉर्ड, कसबा बावडा, कोल्हापूर-४१६००६. पुर्व: पार्किंग जागा; पश्चिम: फ्लॅट क्र.४०५;

अनुसुची क्र.१ – खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: प्लॉट क्र.६ए.

एस.क्र.७५/१/२/बी, मु. राजसराती को-ऑप. हौसिंग सोसायटी, वाघोडा, तालुका व जिल्हा नंदूरबार. पुर्व: ६ मी. रस्ता; पश्चिम: प्लॉट क्र.२५बी; उत्तर:

अनुसुची क्र. २ – खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: प्लॉट क्र.६ए,

स.क्र.७५/१/२/बी, मु. राजसराती को-ऑप. हौसिंग सोसायटी, वाघोडा. . गालुका व जिल्हा नंदूरबार. **पुर्व:** ६ मी. रस्ता; **पश्चिम:** प्लॉट क्र.२५ए; उत्तर

खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र.७०६, ७वा मजला,

खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: एस.क्र.२७८/३/१ए. प्लॉट

वैजापूर, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद-४२३७०१, वैजापूर, महाराष्ट्र-४२३७०१. पुर्व: प्लॉट क्र.२५; पश्चिम: प्लॉट क्र.२३; उत्तर: ९ मी. रुंद रस्ता; दक्षिण:

क्र.२४, नगर परिषद क्र.३/२३६०, वॉटर टॅंकजवळ, लाडगाव रोड, पोस्ट

। १०६, मिळकत क्र.२७८५/१ व २७८८, स्वस्तिक टॉवर, दुकान क्र.जी-३२,

Name of the Shareholder

जर कॉम्प्लेक्स, कचेरी रोड, बारामती-४१३१०२. सी/४ल प्लॉट क्र.१२, कोहिनूर इस्टेट हौ.सो., मुला रोड, कमल नयन बजाज गार्डनजवळ, वाकडेवाडी, पुणे-४११००३. गावडे

ॉम्प्लेक्स, १ला मजला, आयडीबीआय बँकेजवळ, बँक रोड समोर, कोपरगाव-४२३६०१, महाराष्ट्र. १ला मजला, देवेंद्र कॉम्प्लेक्स, इंडियन बँकेच्या वर, सिवील लेन, खामगाव

४४३०३. १ला मजला, रघुवंशी कॉम्प्लेक्स, नगर परिषदजवळ, नंदूरबार–४२५४१२, नंदूरबार, महाराष्ट्र, शिवधन प्लाझा, मु.पोस्ट राजगुरुनगर, पुणे-नाशिक महामार्ग, ता. खेड, जि.

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट

ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

. **बजाज होसिंग फायनान्स लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी म्हणून खालील स्वाक्षरीकर्ता येथे खाली नमुद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार यांना सूचना देत आहे की, त्यांनी

. **बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड**कडून त्याँना दिलेले मालमत्तेसमोरील गृहकर्जकरिता मुद्दल रक्कम तसेच व्याज व इतर शुल्क अशी रक्कम भरणा करण्यात कसूर केलेली

आहे आणि त्यामुळे त्यांचे ऋण खाते कंपनीचे नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) झाले आहे. तत्तुसार सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनात्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) नुसार त्यांना वितरीत सूचनेप्रमाणे भारतीय टपालामार्फत त्यांच्या अंतिम ज्ञात पत्यावर देण्यात

आली होती. तथापि ती ना–पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि असे समजून आले की, खालील पक्षकार ती सेवा टाळत आहेत. म्हणून खाली नमुद केलेले कर्जदार/

उत्तर: शौचालय; दक्षिण: दकान क्र.६.

क्र.३२: **दक्षिण:** दकान क्र.२६.

शहर, सर्व्हे क्र.१०, नांदेड-४११०६८.

उत्तर: बाजुची जागा; दक्षिण: फ्लॅट क्र.४०३

लॉट क्र.५बी : **दक्षिण :** प्लॉट क्र.६बी.

लॉट क्र.६ए; **दक्षिण:** प्लॉट क्र.७ए.

(कर्ज क्र.: एच४०५एचएएल०६७९८७३ व एच४०५एचएलटी०७५३५३७) | इमारत ए, रिजेन्टस् पार्क, खारघर, गाव रोहिजंन, पनवेल, रायगड-४१०२०६.

एडीजे प्लॉट.

सेवा न झालेल्या सूचनेकरिता पर्यायी सेवा म्हणून सदर नोटीस देण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार यांना सल्ला आहे की, त्यांनी सदर सूचना प्रकाशन

महानगरपालिका मार्ग क्र. ७३ असणाऱ्या संरचनेस

मंबर्ड उपनगर.

हाराष्ट्र-४००६०५.

सहकर्जदार यांना सदर जाहीर सूचनेद्वारे त्यांची संपुर्ण थकबाकी रक्कम असलेली कर्ज सुविधेची संपुर्ण रक्कम भरण्यास कळविण्यात येत आहे ज्याकरिता त्यांनी खाली

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की. २२ एप्रिल. २०२४ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजर विशेष ठरावानसार कंपनीचे नोंदणीकत कार्यालय महाराष्ट्र राज्यातन मध्य प्रदेश राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदलण्याच्य निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, कार्यालय एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२, महाराष्ट्र येथील कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला त्यांच्या नोंदणीकृत कार्यालया पाठवावे.

> अर्जदारांच्या वतीने व करिता राऊ पिथमपुर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड

ठिकाण: मंबर्ड दिनांक: ०१.०५.२०२४

सही/ साजन पाणिक संचालक

टूकॅप फायनान्स लिमिटेड

--(यापूर्वीची ओळख धनवर्षा फ़िन्व्हेस्ट लिमिटेड) मीआयएन • I 24231MH1994PI C334457 साआवश्चः : ८२४२० IMI १९७४-१८८० अर्था १९४४-१८८० संबेधः स्वर्धः स्वर्धः स्वाचित्रः स्वर्धः स्वरं स्वरं

टूकॅप फायनान्स लिमिटेड (यापूर्वीची ओळख धनवर्षा फिन्व्हेस्ट लिमिटेड) यांच्या ब्र्धवार र्दिनांक २२ मे, २०२४ रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे यांच्य माध्यमातून होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेची सूचना

कृपया नोंद घ्यावी की, टूकॅप फायनान्स लिमिटेड (यापूर्वीची ओळख धनवर्षा फ़िन्व्हेस्ट लिमिटेड) ("**कंपनी")** यांची विशे . विसाधारण सभा (''ईजीएँम'') व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (^{''}व्हीसी'')/अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (''ओएव्हीएम'') यांच्य माध्यमातून, बुधवार, दिनांक २२ मे, २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता (भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार) सामायिक ठिकाण भारताच्या प्राप्त प्रत्यक्ष प्राप्त रहे. समासदांच्या प्रत्यक्ष प्राप्तियताच्या कंपनी कावदा, २०१३ ("कावदा") च्या विविध तत्तुदी तसेच त्या अंतर्गत बनीच्या आलेले विविध नियम यांच्या अनुसार आणि सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ("से**वी**") (लिस्टिंग ऑक्लिगेजन्स अँ डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम, २०१५ आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सधारणा ("लिस्टिंग रेग्यलेशन्स") यांच्य अनुसार तसेच त्यासह वाचा परिपक्त क्रमांक १४/२०२० आणि १७/२०२०, दिनांकीत ०८ एप्रिल, २०२०, दिनांकीत ११ एप्रिल, २०२० यांच्या अनुसार आणि सामान्य परिपक्त क्रमांक ०९/२०२३ दिनांकीत २५ सप्टेंबर, २०२३ आणि लागू असलेली अन्य परिपक्रके जी कॉपेरिट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आहेत (यापुढे ज्यांचा एकत्रित उद्धेख "एमसीए परिपक्तेक" असा करण्यात येणार आहे) त्यांच्या अनुसार विशेष सर्वसाधारण सभेची सूचना दिनांकीत २२ एप्रिल, २०२४ (''सूचना'') येथे नम् केलेल्या विषयांच्या अनुरूप घेण्यात येणार आहे.

ज्या अर्थी एमसीए परिपत्रकाच्या अनुसार विशेष सर्वसाधारण सभेची सूचना प्रत्यक्ष पाठविण्याची आवश्यकता एमसीए परिपत्रकाच्या अनुसार रह करण्यात आली आहे, त्यामुळे कंपनीने सदरील सूचना ई-मेलच्या माध्यमातून दिनांक २९ एप्रिल, २०२४ रोजी अशा सभासदांना निर्गमित केली आहे ज्या सभासदांचे ई-मेल तपशील कंपनी किंवा त्यांचे निबंधक आणि शेअर ट्रान्स्कर एजंद्स म्हणजेच एमसीएस शेअर ट्रान्स्कर एजंट लिमिटेड (''आस्ट्रीए') किंवा डिपॉझिटरी पार्टीसिपंटस (डीपी यांच्याकडे नॉट्णीकृत आहेत. विशेष सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीचे संकेतस्थळ <u>www.trucapfinance.com</u> येरं यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. विशेष सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीचे संकेतस्थळ <u>www.trucapfinance.com</u> येवं उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच ती स्टॉक एक्स्चेंज संकेतस्थळे म्हणजेच बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ <u>www</u> bseindia.com येथे तसेच नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.nseindia.com येः आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड ("**सीडीएसएल**") यांचे संकेतस्थळ <u>www.evotingindia</u>

सभासद विशेष सर्वसाधारण सभेला व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून सीडीएसएल यांनी https://www.evotingindia com येथे उपलब्ध लाईव्ह स्ट्रीमिंग लिंक च्या माध्यमात्न आपले दूस्य ई-मतदान लॉगइन क्रेडेशियात्स वापरून कंपनीचे ईव्हीएसएन निवडून सहमागी होऊ शकतात. व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमात्न विशेष सर्वसाधारण सभेत सहभाग घेण्याच्या प्रक्रियेचा तपशील आणि ईंबीएमच्या दाम्यान प्रश्न उपस्थित करण्याच्या प्रक्रियेचा तपशील विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेत वस्ताराने देण्यात आला आहे.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होणारे मतदान:

कायद्याच्या कलम १०८ मधील तस्तुर्दीच्या अनुसार तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडिमिनिस्ट्रेशन) नियम, २०१४ चा नियम २० आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेत्या सुधारणा यांच्या अनुसार तसेच लिस्टिंग रेयुलेशन्स चा नियम ४४ यांच्या अनुसार कंपनी आपत्या अशा सभामतांचा द्रस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग बुधवार, दिनांक १५ मे, २०१४ जी विशेष सर्वसाधारण सभेच्या स्वन्तेत नमृद करण्यात आलेत्या प्रस्तावांवर, सीडिएसएल यांनी उपलब्ध करून दिलेत्या दूरस्थ ई-मतदान पदतीने मतदान करण्यामाठी कट ऑफ तारीख ('क्ट ऑफ तारीख') मण्यू निश्चित करण्यात आली आहे त्या तारखेला उपलब्ध आहेत. दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करण्याच्या प्रक्रियेचा तपशील तसेच च्हीसी/ ओएव्हीएम वांच्या माध्यमातृत विशेष सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याच्या प्रक्रियेचा सविस्तर तपशील विशेष सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याच्या प्रक्रियेचा सविस्तर तपशील विशेष सर्वसाधारण स्थान्या अपनि सभेच्या सचनेत विस्ताराने देण्यात आला आहे.

दुरस्थ ई-मतदान तसेच विशेष सर्वसाधारण सभेच्या दरम्यान होणारे ई-मतदान यांच्या प्रक्रियेचा सविस्तर तपशील सूचनेत देण आला आहे. सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी खालील सूचनांची नोंद घ्यावी.

- असे सभासद ज्यांची नावे कट ऑफ तारीख म्हणजेच बुधवार, दिनांक १५ मे, २०२४ रोजी कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिके तसेच लाभार्थी मालकांच्या यादीत नोंद आहेत तेच सभासद दरस्थ ई-मतदान तसेच विशेष सर्वसाधारण सभेच्या दरम्या होणारे ई-मतदान सुविधेचा लाभ घेऊ शकतात. विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या विषयांव
- दूरस्थ ई-मतदान कालावधीला रविवार, दिनांक १९ मे, २०२४ रोजी सकाळी ०९.०० वाजता (भारतीय प्रमाण वेळे नुसार वेळे नुसार, संपुष्टात येईल. त्यानंतर दूरस्थ ई-मतदान प्रारूप सीडीएसएल यांच्याकडून दूरस्थ ई-मतदानासाठी बंद करण्यात येईल आणि वरील प्रमाणे नमूद केलेली तारीख आणि वेळ उलटून गेल्यानंतर सभासदांना दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. सभासदाने एकदा एखाद्या विषयावर एकदा मतदान केलेले असेल तर त्याला त्यात
- ई-मतदान सुविधा विशेष सर्वसाधारण सभेच्या दरम्यान देखील सभासदांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि . मभासद विशेष सर्वसाधारण सभेला उपस्थित असतील आणि ज्यांनी विशेष सर्वसाधारण सभेच्या पर्वी दरस्थ ई-मतदा तनावर, प्रथम तथावायाण तभागा उजायाज आसाणा आपणा ज्याना प्रयम् वस्तावरण सम्याप्य सुधा रूप्य इन्याप्य पद्धतिने मतदानामा हक्ष बजावलेला नाही असे सभामद विशेष सर्तमाधारण सभेच्या रूपया ईन्मतदान पद्धतीने मतदानाचा हब् बजाव् शकतात. त्याच्य्रमाणे ज्या सभासदांनी विशेष सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्य ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हब् बजावलेला आहे असे सभासद व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून विशेष सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतात माः त्यांना पन्हा मतदान करता येणार नाही.
- ज्या व्यक्ती कंपनीच्या विशेष सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित झाल्यानंतर कंपनीच्या सभासद झालेल्या आहेत आणि ज्यांची नावे कट ऑफ तारीख रोजी कंपनीच्या समासद नोंद पुस्तिकेत तसेच लाभार्थी मालकांच्या यादीत नोंदणीकृत आहेत अशा व्यक्ती आरटीए यांना ईं-मेलच्या माध्यमातून विनंती पाठवून तसेच आपला डिमॅट खाते क्रमांक/फोलिओ क्रमांक, पॅनकार्ड क्रमांक, नाव आणि नोंदणीकृत पत्ता नमूद करून लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात.
- दूरस्य ई-मतदान प्रक्रिया तसेच विशेष सर्वसाधारण सभेच्या दरम्यान होणारी ई-मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पदती व्हावी याची छाननी करण्यासाठी छाननी अधिकारी म्हणून मेससं मयांक अरोरा औंड कंपनी, प्रविटर्सिंग कंपनी सेक्रेटरीज, (एफसीएर १०३७८, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया) (''स्क्रुटिनाइझर'') यांचे सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस क्रमांक १३६० धारक) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विशेष सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याच्या संदर्भात तसेच ई-मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून होणारे मतदान यांच्या संदर्भात कोणत्याही स्वरूपाच्या शंका असल्यास आपण <u>www.evotingindia.com</u> येथे हेल्य सेक्शन मध्ये असणारे ई-मतदान युजर मॅन्युअल तसेच फ्रिकेंटली आस्वड केश्चन्स यांचा संदर्भ घेऊ शकता किंवा ई-मेलच्या माध्यमातून <u>helpdesk.evoting@</u> cdslindia.com येथे किंवा टोल फ्री कमांक १८०० २२ ५५ ३३ येथे संपर्क साध शकता. इलेक्टॉनिक माध्यमातन होणाऱ् च्या संदर्भात कोणत्याही शंका असतील तर श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया लेमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाउंड, एन. एम.

२९ एप्रिल, २०२४

जाहीर नोटीस

देण्यात येते की, श्री अल्लारखा दावूद सोलंकी

यांच्या मालकीच्या खालील वर्णन केलेल्य

24/04/2024 रोजीच्या हक्क सोड पत्र

नोंदणीकृत करारनाम्याने, त्यातील ठरलेल

अटी व शर्ती प्राप्त करून हक्क सोड पत्राच्य

मंजुरीप्रमाणे वरील नमूद सदनिका मोहम्मव

सोलंकी यांच्या नामाधिकाराच्या तपासासाठ

तरी सदरहू सदनिकेच्या कोणत्याही भागावर

वाटप, गहाणखत, विक्री ,भाडेपट्टा, विकास

अभिहस्तांतरण, हस्तांतरण, वहिवाट, अनुज्ञती

धारणा अधिकार, सुविधा अधिकार, दोषारोप

न्यास, भेट, अदलाबदल, कब्जा, स्वरूपात

किंवा अन्यथा कशाही प्रकारे सदर जमीन सदर

सदनिका मिळकती बाबतीत या तिच्या

कोणत्याही हिशाबाबत कोणताही दावा हक्व

नामाधिकार आणि अथवा हितसंबंधाने आक्षेप

असलेल्या सर्व व्यक्तींनी संबंधित कागदोपत्री

पुराव्यासह लेखी स्वरूपात निम्म स्वाक्षरी

कारांकडे आजच्या तारखेपासून 14 दिवसात

कळविणे आवश्यक असून असे न केल्यास अशा

व्यक्तीचा व्यक्तींचा दावा असल्यास तो सोडून

दिल्याचे समजण्यात येईल आणि नामा

अधिकाराच्या तपासाच्या प्रक्रिये संबंधाने अशा

कोणत्याही डाव्याकडे व मागणीकडे व व

हक्कांकडे दुर्लक्ष करून ती पूर्ण करण्यात येईल.

मालमत्तेचा तपशील

सदरहू सदनिका नंबर 908,सर्वे क्र. 571, 571/1

-19, 572-A, 572/1-156, 572/169-264,

572/273-288, 572/293-295, 574, 574/1

-11, 575, /1-15, 576, 576/1, 577, 577/1

572-C, 579-A/1, मकरनीपाडा एस. आर. ए.

को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि. नोंदणी

क्रमांक MUM/SRA/HSG/TC/11684/2009

राणी सती मार्ग, मालाड पूर्व, मुंबई - 400097.

दिनांक :-29/04/2024 स्नेहल एस. उत्तेकर

ADVOCATE

बंद: B/4. झवेरी डायमंड हाऊस

केदारमल रोड, चिंद्रेन अकादमी जवव

शाळा, मालाड (पूर्व), मुंबई – ४०० ०९७

अधिकार दिनांव

तारखेपासून ६० दिवसांत वर मागणी केलेली रक्कम तसेच पुढील व्याज व इतर शुल्क जमा करावे अन्यथा (**बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड**कडे उपलब्ध अन्य इतर अधिकाराच्या पुर्वग्रहाशिवाय) सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(४) च्या तरतुदीअंतर्गत प्रतिभूत मालमत्ता/तारण मालमत्तेचा ताबा घेण्याचा पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल. वरनामित पक्षकारांना सल्ला आहे की, त्यांनी प्रथम अधिकार असलेले **बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड**वर वर नमुद मालमत्तेतील अन्य तृतीय पक्षकार अधिकार हित

सेक्टर ३५ई, खारघर, पनवेल, नवी मुंबई, महाराष्ट्र–४१०२१०

(कर्ज क्र.: एच४७९एचएलडी०८००३१६ व एच४७९एचएलटी०८३५५९५)

घांचा पत्ता: मुस्तफा पार्क, लाडगाव रोड, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद,

मुंबई येथील मुंबई शहर दिवाणी न्यायालयात (दिंडोशी- बोरिवली विभाग)

दिनांक: ०१.०५.२०२४, ठिकाण: महाराष्ट्र

. श्री. लेस्ली जॉन मर्चंट . वय ६५ वर्षे. व्यवसाय - निवृत्त . श्रीमती शीला जॉन मर्चंट

वय ८५ वर्षे, व्यवसाय - गृहिणी

दोघेही रहणार :- मर्चंट हाऊँस. ७१ बाजार रोड. वांद्रे पश्चिम) मुंबई-४०० ०५० ्रील:johnmerchant1985@g mail.com मोबाईल क्र. ९९८७२२३७७३

१. मे. ग्लोबल एंटरप्रायझेस

एक भागीदारी संस्था, भारतीय भागीदारी कायदा, १९३२ अंतर्गत रीतसर नोंदणीकत आहे फरीदा मंझील, ८९, बाजार रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई-४०० ०५०

. श्री. जाहिदयुनुस खान वृद्ध माहीत नाही, व्यवसाय-व्यवसायिक n-०३ जय भारत सोसायटी देसपांडे लेन, जैन मंदिराजवळ, वांद्रे (पश्चिम), मुंबई-४०० ०५०. . श्री. मोईझशरफुद्दीन मर्चंट

वृद्ध अज्ञात, व्यवसाय व्यवसायिक फरीदा मंझील, ८९, बाजार रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई-४०००५०

हणारः- ४०३ ख्वाजा पॅलेस, ९/ए बोरन रोड, वांद्रे

(पश्चिम), मुंबई-४०० ०५० . श्री. जिर्तेंद्र छेडा वृद्ध माहीत नाही, यवसाय-व्यवसायिक कार्यालय क्र. ५०३, सनशाईन प्लाझा, नायगाव क्रॉस

रोड, रेल्वे स्टेशन जवळ, दादर (प), मुंबई- ४०० . श्री. नसीरलतिफ शेख वृद्ध अज्ञात,

यवसाय-व्यवसायिक, कार्यालय क्र.५०३, सनशाईन ऱ्लाझा, नायगाव क्रॉस रोड, रेल्वे स्टेशन जवळ, दादर (प.) मुंबई-४०००५०

नोंद घ्यावी की, वरनामित फिर्यादींनी आरामाकरिता माननीय न्यायालय माननीय न्यायाधीश श्री.ए.व्ही गुळधुळे यांच्या समक्ष **न्यायालय कक्ष क्र.४** येथे ढील तारीख १९.०७.२०२४ रोजी स.११.००वा. प्रदर न्यायालय चालविले जाईल. अ) या माननीय यायालयास ३० सप्टेंबर २०११ च्या विकास कराराचा आदेश देण्यास आणि घोषित करण्यास आनंद होत आहे. दि.३० सप्टेंबर २०११ रोजी जनरल पॉवर ऑफ ॲटर्नी सोबत दाव्याच्या मालमत्तेच्या संदर्भात फिर्यादींनी वैध आणि बेकायदेशीरपणे रह केले आहे आणि समाप्त केले आहे म्हणजेच जमीन बेअरिंग (१) जुने सिटी सर्व्हें क्र. ३४५ आणि नवीन सी.टी.एस.

एस.सी.दावा क्र.१६९/२०२४ क्र.ए/३७०, १२७ चौ. यार्ड म्हणजेच १०६.२ मीटर च्या समतल्य.. महापालिका क्र. २५७ कोलवाड वॉर्ड एकत्रितपणे त्याच्या संरचनेसह उभा असलेला आणि . महानगरपालिका मार्ग क्र.७१ आणि (२) जुने शहर सर्वे क्र. ३४६ आणि नवीन सी.टी.एस.क्र.एन ३७१, २१८ चौ.यार्ड म्हणजेच १८२ मीटरच्या समतल्य नगरपालिका क्र.२५६ कोलवाड वॉर्ड एकत्रितपर्ण ऱ्याच्या संरचनेसह उभी असलेली आणि महानगरपालिका मार्ग क्र.७१. दोन्ही सिटी सर्व्हे वांद्रे. तालुका अंधेरी, नोंदणी जिल्हा मुंबई उपनगर मिळून त्यावरील रचना महानगरपालिका मार्ग क्र.७३, बाजार रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई-४०००५०. फिर्यादी सांगतात की. या जिमनीवर दोन इमारती उभ्या आहेत. म्हणजे इमारत क्र. ७१ मध्ये तळ + २ वरचा मजला आणि इमारत क्र. ७३ ज्यामध्ये तळ + १ वरचा मजला आहे आणि त्या जिमनीवर व्यापारी चाळ म्हणून ओळखले जाते आणि वांद्रे, तालुका अंधेरी, नोंदणी जिल्हा मुंबई उपनगर येथे वसलेले आहे आणि त्यावरील रचना असलेली नगरपालिका स्ट्रीट क्र.७३, बाजार रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई-४०००५०. ब) प्रलंबित सनावणी आणि सध्याच्या दाव्याची अंतिम निपटारा, प्रतिवादी, त्यांचा नोकर, प्रतिनिधी आणि किंवा प्रतिवादींद्वारे आणि /किंवा द्वारे दावा करणाऱ्या इतर व्यक्तींना, या माननीय न्यायालयाच्या योग्य आदेशाने तृतीय पक्षाला दिलेल्या विकास कराराच्या अनुषंगाने त्रयस्थ पक्षाचा हक्क, शीर्षक आणि/किंवा दावा मालमत्तेतील हित, कोणत्याही प्रकारे, दावा मालमत्ता जमीन धारण करणारी आहे आणि मनाई आदेशाद्वारे प्रतिबंधित केले जाऊ शकते. (१) जुने शहर सर्वे क्र. ३४५ आणि नवीन सी.टी.एस क्र.एन३७०, १२७ चौ. यार्डम्हणजे १०६.२ मीटरच्या समतल्य. नगरपालिका क्र. २५७ कोलवाड वॉर्ड एकत्रितपणे त्याच्या संरचनेसह उभा असलेला आणि महानगरपालिका मार्ग क्र. ७१. आणि (२) जने सिटी सर्व्हेक्र. ३४६ आणि नवीन सी.टी.एस.क्र.ए/३७१, २१८ चौ. यार्ड म्हणजे १८२ मीटरच्या समतुल्य नगरपालिका क्र. २५६ कोलवाड वॉर्ड एकत्रितपणे त्याची उभी रचना आणि महानगरपालिका रस्ता क्र ७१. दोन्ही सिटी सर्व्हे वांद्रे, तालुका अंधेरी, नोंदणी जिल्हा मुंबई उपनगर एकत्रितपणे त्यावरील रचना असलेला नगरपालिका रस्ता क्र.७३, बाजार रोड,

वांद्रे (पश्चिम), मुंबई-४०००५०. फिर्यादी सांगतात

की. या जमिनीवर दोन इमारती उभ्या आहेत. म्हणजे

इमारत क्र. ७१ मध्ये तळ + २ वरचा मजला आणि

इमारत क्र. ७३ ज्यामध्ये तळ + १ वरचा मजला

आहे आणि त्या जमिनीवर व्यापारी चाळ म्हणून ज्ञात

आणि वांद्रे, तालुका अंधेरी, नोंदणी जिल्हा, बाजार

रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई-४०० ०५० येथे स्थित

क) प्रतिवादी, त्यांचे सेवक, प्रतिनिधी आणि व्यक्ती किंवा व्यक्तीस किंवा प्रतिवादी यांच्यामार्फत किंवा त्याखालील दावा करणाऱ्या व्यक्तींना ३० सप्टेंबर २०११ च्या विकास करारांतर्गत विकासासाठ कोणतेही पाऊल उचलण्यापासून रोखण्यास त्याच्य माननीय न्यायालयाला आनंद होत आहे. खटल्याच्य मालमत्तेच्या संदर्भात दिनांक ३० सप्टेंबर २०११ रोजी जनरल पॉवर ऑफ ॲटर्नी सोबत, म्हणजेच जमीन बेअरिंग (१) जुने सिटी सर्व्हे क्र. ३४५ आणि नवीन सी.टी.एस.क्र.ए/३७०, १२७ चौरस, यार्डचे मोजमाप म्हणजे १०६.२ मीटरच्या समतल्य नगरपालिका क्र. २५७ कोलवाड वॉर्ड एकत्रितपर त्याच्या संरचनेसह उभा असलेला आणि महानगरपालिका मार्ग क्र.७१. आणि (२) जुने शहर सर्वे क्र. ३४६ आणि नवीन सी.टी.एस.क्र.ए/३७१ २१८ चौ. १८२ मीटर, महापालिका क्र. २५६ यार्ड म्हणजे कोलवाड वॉर्डच्या समतुल्य आणि त्याची रचना असलेली आणि महानगरपालिका रस्ता क्र. ७१ दोन्ही सिटी सर्व्हे वांद्रे, तालुका अंधेरी, नोंदणी जिल्हा मंबई उपनगर एकत्रितपणे त्यावरील रचना असलेली नगरपालिका रस्ता क्र.७३, बाजार रोड, वांद्रे (पश्चिम) मुंबई-४०० ०५० येथे स्थित आहे. फिर्यादी सांगतात की, या जमिनीवर दोन इमारती उभ्या आहेत, म्हण्जे इमारत क्र. ७१ मध्ये ग्राउंड + २ वरचा मजला आणि इमारत क्र. ७३ ज्यामध्ये ग्राउंड + १ वरचा मजला आहे आणि त्या जिमनीवर व्यापारी चाळ म्हणून ज्ञात आणि वांद्रे, तालुका अंधेरी, नोंदणी जिल्हा मुंबई

800040. ड) सध्याच्या दाव्याची सनावणी आणि येथील कार्यवाही जलद होऊ शकते: ई) प्रार्थनेच्या संदर्भात अंतरिम आणि जाहिरा अंतरिम सवलत (ब) आणि (क) येथे वरील; फ) या दाव्याची किंमत फिर्यादीला द्यावी. ग) अशा पुढील आणि इतर सवलतींच्य

उपनगर येथे वसलेले, त्यावरील संरचनेसह म्युनिसिपत

स्ट्रीट क्र.७३, बाजार रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई-

जाहिरातींसाठी हे माननीय न्यायालय खटल्यातील तथ्ये आणि परिस्थिती यांना योग्य वाटेल. माझ्या हस्ते आणि शिक्क्यानिशी आज दिनांकित २३ एप्रिल २०२४

ॲड लोकेश के. सिंग,

फिर्यादींचे वकील



PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the certificate(s) for the under mentioned Equity Shares of t ompany Datamatics Global Services Ltd. have been lost/misplaced and the holder purchase f the said Equity Share have applied to the company to issue duplicate share certificate(s Any person who has a claim in respect of the said shares should lodge the sam with the company at its Registered office at _Knowledge Centre, Plot No. 58, Street No. 17
Andheri (E), Mumbai 400093__ within 15 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any further

Turnation.						
Names of the Shareholders	No. of Shares	Folio No.	Dist. Nos. Fr. To.	Cert. No. Fr. To.		
Mr. Mokashi Sandesh Vasant and Mrs. Mokashi Vandana Sandesh	6352	0010006	42532521 to 42538872	900010		

Name: Mokashi Sandesh Vasant Date: 01st May 2024

मागणी सचना

१७ एप्रिल, २०२

रु.२२.३०.४५५/

तीस हजार चारशे

२० एप्रिल, २०२४

रु.१७,४२,९३५/

(रुपये सतरा लाख

नऊशे पस्तीस फत्त

१९ एप्रिल, २०२४

रु.२०,९१,७४४/

(रुपये वीस लाख

चव्वेचाळीस फक्त)

१९ एप्रिल, २०२४

(रुपये दहा लाख

दोनशे पन्नास फक्त

२० एप्रिल, २०२

रु.६,९२,४२५/-

ब्याण्णव हजार

वारशे पंचवीस फत्त

१८ एप्रिल, २०२१

ह.१८,३३,५५४/

(रुपये अठरा लाख

चोपन्न फक्त)

१८ एप्रिल. २०२१

रु.३०,०३,०४४/-

(रुपये तीस लाख

तीन हजार

चव्वेचाळीस फक्त

१६ एप्रिल, २०२४

पंचवीस हजार

आठशे तेहतीस

फक्त)

१७ एप्रिल. २०२४

रु.१४,३९,४२२/-

(रुपये चौदा लाख

म्कोणचाळीस हजा

चारशे बावीस फक्त

२० एपिल. २०२४

रु.२९,९५,६९४/-

व्याण्णव हजार सह

चौऱ्याणाव फक्त)

१८ एप्रिल. २०२१

र्ह. १०, २१,४३०/-

(रुपये दहा लाख

रकवीस हजार चार

तीस फक्त)

प्राधिकत अधिकारी, बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

र्व लोकांना कळविणेत येते कि, खाली वर्णन केलेली अशी निर्विवाद व बोजेरहित मिळकत 9)सौ. मेधा विलास अमोनकर, २)श्री. किशोर शंकर देसाई, ३)श्री. निखिल शिवानंद देसाई, ४)श्री. गिरिष हरिश्चंद्र देसाई, ५)औ. शिरिष हरिश्चंद्र देसाई, ६)सी. माधुरी सुभाव सुर्वे, ७)औमती. अर्चना दिनेश देसाई याचे माळकीची व कब्जेवहिबाटीची मिळकत आहे. माझे अशिलांनी माहिती दिली आहे कि , सदर मिळकत बोजाविरहित व निर्विवाद अशी आहे. म्हणून मिळकती वर असलेल्या जुन्या इमारतीचा पुर्नविकास रण्यासाठी टायटल (Title) देणेसाठी हि नोटिस देण्यात येत आहे.

तरी सदर मिळकतीबाबत कोणाचे हक्क, अधिकार, हितसंबंध, लीज, कुळ, बहिबाट, भाडेपट्टे, साठेकरार, विकास करार व अन्य कीणत्याही प्रकारचे हक्क अधिकार असल्यास त्यांनी ही नीटीस प्रसिध्द म्राल्यापासून १४ (चौदा) दिवसांचे आंत आपल्या हरकती खाली नमुद पत्यावर कागदपत्रांसह दाखल

वरील मुदतीत कोणाची हरकत न आल्यास आमचे अशिल सदर व्यवहार पूर्ण करून घेतील व मागाहून गलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही.

मिळकतीचे वर्णन :					
गांव	सिटी सर्व्हें नं.	टिका नं.	क्षेत्रफळ (ची. मि.)		
ठाणे शहर (चरई), ता. व जि. ठाणे	66	99	966-30		
	. 2 2				

बारा बंगला, टीएमसी हॉस्पीटल जवळ,

(ॲड.बाळासाहेब भुजबळ)

एलसिड इन्टहेस्टमेंटस् लिमिटेड

सीआयएन: एल६५९९०एमएच१९८१पीएलसी०२५७७० नोंदणीकृत कार्यालय: ४१४, शाह नाहर (वरळी) इंडस्ट्रीयल इस्टेट, बी विंग, डॉ. ई. मोजेस रोड, वरळी, मुंबई-४०००१८. द्र.क्र.:०२२-६६६२५६०२, ई-मेल:vakilgroup@gmail.com, वेबसाईट:www.elcidinvestments.com

टपाल मतदानाची सूचना

एलसिड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांना याद्वारे सूचित केले जाते की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८, १९० व इतर लागू तरतुदी (कंपनी कायदा) सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २० व २२ (व्यवस्थापन नियम), सहकार मंत्रालय, भारत शासन यांच्याद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१ आणि ३/२०२२ दिनांक ५ मे, २०२२, ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.०९/ २०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ आणि इतर संबंधित परिपत्रक (ए**मसीए परिपत्रक)** (कोणत्याही वैधानिक बदलांसह, दुरुस्ती, फरक किंवा त्याची पुर्नअधिनियम सध्या अंमलात आहेत आणि वेळोवेळी सुधारित केल्यानुसार) आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस) रेग्युलेशन्स २०१५ चे नियमन ४४, (सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स) आणि इतर लागू कायदे आणि यापुढे लागू केल्याप्रमाणे, २१ मार्च, २०२४ रोजीच्या टपाल मतदान सूचनेत (सूचना) नमूद केल्यानुसार खाली नमूद केलेल्या ठरावावर विद्युत स्वरुपात (रिमोट ई विोटिंग) मतदानाने सदस्यांची मान्यता घेण्याची कंपनीची इच्छा आहे.

तराव क. तरावाचे वर्णन

विशेष ठराव: कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून श्री. कार्तिकेय ध्रुव काजी (डीआयएन: ०७६४१७२३)

येथे वापरलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या कोणत्याही कॅपिटल शब्दाचा सूचनेमध्ये नेमून दिलेला अर्थ समान असेल. एमसीए□परिपत्रकांतर्गत परवानगी दिल्याप्रमाणे, कंपनीने **मंगळवार, ३० एप्रिल, २०२४** रोजी केवळ इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सचना पाठवली आहे, ज्यांचे ई 🖫 ल पत्ते कंपनीकडे नोंदणीकृत आहेत किंवा डिपॉझिटरी/डिपॉझिटरी सहभागी आहेत. र्किवा कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट सोबत ^रम्हणजे, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड **(लिंक** इनटाईम), आणि ज्यांची नावे नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) कडून नोंद तारीख अर्थात **शुक्रवार, २६ एप्रिल, २०२४** रोजी **(कट⊡ऑफ तारीख)** प्राप्त झालेल्या लाभार्थी मालकांच्या सदस्यांच्या रजिस्टरमध्ये/यादीमध्ये दिसतात. ज्या सदस्याला सूचना प्राप्त झाली नाही त्यांनी <u>vakilgroup@gmail.com</u> वर ईमेल पाठवा किंवा <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> वर लिहा.

सूचना कंपनीच्या वेबसाइटवर (www.elcidinvestments.com), सीडीएसएल (www.evotingindia.com) उपलब्ध आहे आणि बीएसई (www.bseindia.com) च्या वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल. एमसीए परिपत्रकांतर्गत परवानगी दिल्यानुसार, कंपनीने सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवली आहे आणि ज्या सदस्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत नाही अशा सदस्यांना पोस्टल बॅलेट फॉर्म आणि टपाल मुद्रांक शुल्क भरलेले प्रतिसाद लिफाफ्यासह नोटीसची हार्ड कॉपी पाठवणार नाही. सूचनेमध्ये नमूद केलेल्या ठरावावर सदस्यांची संमती किंवा असहमती एमसीए परिपत्रकानुसार रिमोट ईिं⊒होटिंगद्वारे घेतली जाईल.

सदस्यांना सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त करता याव्यात आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करता यावे यासाठी, ज्या सदस्यांनी त्यांचे ई मिल पत्ते कंपनीकडे नोंदणीकृत केलेले नाहीत ते आता rnt.helpdesk@linkintime.co.in वर किंवा <u>vakilgroup@gmail.com</u> वर ई⊡ोल पाठवून नोंदणी करू शकतात. डीमॅंट फॉर्ममध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे ईिमल पत्ते त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडेच नोंदवावेत.

कंपनी कायद्याच्या कलम १०८, ११० आणि इतर लागु तरतुदी सहवाचिता व्यवस्थापन नियमाचे नियम २० व २२ सहवाचिता लिस्टींग रेग्युलेशन्सचे रुल्स ४४, एमसीए परिपत्रके आणि इतर कोणत्याही लागू तरतुदी, जर असतील तर, कंपनीने एमसीएद्वारे प्रदान केलेल्या रिमोट ईिक्होटिंग सेवेद्वारे सदस्यांना त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टाकता यावे यासाठी रिमोट ई बोटिंग सुविधेचा विस्तार केला आहे. रिमोट ई बोटिंगद्वारे मतदान बुधवार, ०१ मे, २०२४ रोजी स.९.००वा. (भाप्रवे) प्रारंभ होईल आणि गुरुवार, ३० मे, २०२४ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) समाप्त होईल. त्यानंतर ईं िमतदान सुविधा अक्षम केली जाईल. सर्व सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी सूचनेमध्ये दिलेल्या प्रक्रियेनुसार रिमोट ईिंक्होटिंगद्वारेच त्यांचे मत द्यावे. ठरावावर एकदा सदस्याने मत दिल्यानंतर, त्याला किंवा तिला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्री. **राकेश दळवी,** व्यवस्थापक, सीडीएसएल, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परळ, (पूर्व), मुंबई 🗘 000१३ यांच्याकडे पाठवल्या जाऊ शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवा किंवा ०२२ रि३०५८५४२/४३ वर कॉल करा.

सभासदांचे मतदानाचे अधिकार कट अॉफ तारखेला अर्थात २६ एप्रिल, २०२४ रोजी कंपनीच्या पेड अप इक्रिटी शेअर कॅपिटलमधील त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असतील. जी व्यक्ती सदस्य नाही कट अऑफ तारखेने सूचना केवळ माहितीच्या

रिमोट ई बितदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी बोर्डाने श्रीमती रुची कोटक (एफसीए: ९१५५), प्रोप्रायटर, रुची कोटक आणि असोसिएट्स, कंपनी सेक्रेटरी यांची तपासनीस (तपासनीस) म्हणून नियुक्ती केली आहे.

निष्पक्ष आणि पारदर्शक रीतीने टाकलेल्या मताची छाननी पूर्ण झाल्यावर, तपासनीस आपला अहवाल कपनीच्या अध्यक्षाना किंवा त्याने अधिकृतपणे अधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीला सादर करेल. अध्यक्ष किंवा कोणतेही संचालक किंवा अध्यक्षांनी अधिकृत केलेली इतर कोणतीही व्यक्ती पोस्टल मतपत्रिकेचे निकाल वैधानिक कालमर्यादेनुसार घोषित करतील. पोस्टल बॅलेट प्रक्रियेद्वारे मतदान संपल्यानंतर २ (दोन) कामकाजाच्या दिवसांत पोस्टल बॅलेटचे निकाल जाहीर केले जातील. तपासनीसांच्या अहवालासह निकाल कंपनीच्या <u>www.elcidinvestments.com</u> आणि सीडीएसएल म्हणजेच <u>www.evotingindia.com</u> वर देखील पोस्ट केले जातील आणि बीएसईच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाइटवर देखील उपलब्ध असतील. कंपनी आपल्या नोंदणीकृत कार्यालयातही निकाल प्रदर्शित करेल. हा ठराव, आवश्यक बहुमताने मंजूर झाल्यास, दूरस्थ ई ॑ातदानासाठी निर्दिष्ट केलेल्या शेवटच्या तारखेला अर्थात ३० मे, २०२४ रोजी पास झाल्याचे मानले जाईल.

पोस्टल मतपत्रिकेद्वारे प्रस्तावित केलेल्या ठरावाच्या संदर्भात कोणतीही शंका कंपनीच्या अध्यक्षांना vakilgroup@gmail.com वर संबोधित केली जाऊ शकते.

> मंडळाच्या आदेशान्वये एलसिड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेडकरिता सही/-

ठिकाण : मुंबई दिनांक: ३० एप्रिल, २०२४

आयुष डोलानी कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

प्रॉक्टर ॲण्ड गॅम्बल हायजिन ॲण्ड हेल्थ केअर लिमिटेड

CIN:L24239MH1964PLC012971

नोंदणीकृत कार्यालयः पी ॲण्ड जी प्लाझा, कार्डिनल ग्रेशस मार्ग, चकाला, अंधेरी (पू), मुंबई-४०००९९. दूर.: (९१-२२) २८२६६०००, फॅक्स: (९१-२२) २८२६७३३७, वेबसाईट: in.pg.com

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

						(रु.लाखात)
	(٩)	(२)	(3)	(8)	(५)	(ξ)
	संपलेली तिमाही	संपलेली मागील	संपलेली संबंधित	संपलेले	संपलेले संबंधित	संपलेले
		तिमाही	तिमाही	९ महिने	९ महिने	मागील वर्ष
तपशील	३१.०३.२०२४	३१.१२.२०२३	३१.०३.२०२३	३१.०३.२०२४	३१.०३.२०२३	३०.०६.२०२३
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षाित	अलेखापरिक्षात	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षात
कार्यचलनातून एकूण महसूल	१ ०० २१७	9 93 383	८८ ३०९	३ २७ ३९५	३ ०६ ५३७	३ ९१ ७९०
कालावधीकरिता निव्वळ नफा						
(कर, अपवादात्मक बाबपूर्व)	२३ ३९४	३०८५१	9 ୪	८२ ६९२	६३ २८९	८३ ९४७
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा						
(अपवादात्मक बाबनंतर)	२३ ३९४	३०८५१	9 ୪	८२ ६९२	६३ २८९	८३ ९४७
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा	१५ ४३७	२२८९०	१६ ५०२	५९ ३९६	५२ ६९०	६७ ८१४
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (वर्षाकरिता एकत्रित						
नफा (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	9५७५८	२३ ४४७	٩ ६ ८७९	६००८७	५२ ६८३	६७ ०६६
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	३ २४६	३ २४६	३ २४६	३ २४६	३ २४६	३ २४६
इतर समभाग						९१ ३५७
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू. १०/ - प्रत्येकी)						
(वार्षिकीकरण नाही)						
अ) मूळ	४७.५६	७०.५१	40.८४	934.82	१६२.३२	२०८.९१
ब) सौमिकृत	४७.५६	७०.५१	40.८४	9३५.४२	१६२.३२	२०८.९१

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या in.pg.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व एनएसई लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर

संचालक मंडळाच्या वतीने व करिता

प्रॉक्टर ॲन्ड गॅम्बल हायजीन ॲन्ड हेल्थ केअर लिमिटेड

एलव्ही विद्यनाथन व्यवस्थापकीय संचालक

कृपया आमच्या in.pg.com वेबसाईटला भेट द्या.

ठिकाण : मुंबई दिनांक : ३० एप्रिल, २०२४